

[www.asigroup.co.in](http://www.asigroup.co.in)

13<sup>th</sup> May, 2024

To,  
**BSE Limited**  
Listing Department  
P.J.Tower, Dalal Street,  
Mumbai-400001

**Script Code: 502015**

**Script Name: ASIL**

Dear Sir,

**Sub: NEWSPAPER CUTTING OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2024**

Dear Sir/Madam,

With reference to audited financial results for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2024 uploaded on the website of stock exchange(s) and on website of the company and published in English and Marathi Newspaper, please find attached herewith newspaper cutting of audited financial results for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2024.

Kindly take the same in your records.

Thanking you,

Yours faithfully  
**For ASI INDUSTRIES LIMITED**

**MANISH KAKRAI**  
**Company Secretary & Compliance Officer**

Personal Finance, Insight Out

Personal Finance, Monday to Saturday

To book your copy, sms reaches to 57575 or email order@bsmail.in



Investment Xtra business standard

**AUTOCOP (INDIA) PRIVATE LIMITED - IN LIQUIDATION**  
**AUCTION SALE NOTICE UNDER REG. 2016**  
 CIN: L24999MH1995PL256122  
 Reg. Office: Plot No. F-14, Additional Industrial, MIDC, Ambad, Nashik-422010(MH)  
 Date: 10.05.2024  
 Notice is hereby given to the public to permit the process of Sale of Autocop (India) Private Limited (Liquidator Corporate Director) and its Assets under the provisions of Insolvency and Bankruptcy Code, 2016 and Regulations there under, as scheduled to be held on 10.05.2024 from 11:00 AM to 12:30 PM to be conducted on AS IS WHERE IS BASIS. AS IS WHAT IS BASIS, WHATEVER THERE IS BASIS AND NO RESERVE PRICE. The Auction will be conducted by the undersigned through e-auction system. For further details, please refer section 14 of the website <https://www.bseindia.com>

Sl. No.	Description	Reserve Price	EMD	Incremental Bid Amount
<b>Option A: Sale of the Corporate Debtor as a Going Concern</b>				
Date and time of E-Auction: 10.05.2024 From 11:00 AM to 12:30 PM				
A	Sale of the Corporate Debtor as a Going Concern (Under Section 326, of IBC)	19,00,00,000	1,90,00,000	3,00,00,000
<b>OR</b>				
<b>Option B: Sale of Assets of the Corporate Debtor on Stamp Sale Basis</b>				
(In case no bids received for Auction under Option A, then bids for Option B will be considered)				
Date and time of E-Auction: 10.05.2024 From 11:00 AM to 12:30 PM				
B	Sale of Assets of the Corporate Debtor (Under Regulation 32 of IBC) (Liquidation Process) (Regulation, 2016)	19,00,00,000	1,90,00,000	5,00,00,000
B1	Factory Land and Building: Situated at Plot No. F-14, Additional Industrial, MIDC Ambad, Nashik-422010. (Shed No. 22, EPP, Phase II, Village Thana, Basohi, Nashik, Maharashtra - 422010)	1,50,00,000	15,00,000	2,00,00,000
B2	Plant & Machinery: Situated at Plot No. F-14, Additional Industrial, MIDC Ambad, Nashik-422010. (Shed No. 22, EPP, Phase II, Village Thana, Basohi, Nashik, Maharashtra - 422010)	1,50,00,000	15,00,000	2,00,00,000
B3	Securities and Financial Assets: Non-current Investments, Loans & Advances, Inventories, Trade Receivables, Cash & Bank Balances and Other Assets of the Company, not covered elsewhere above	1,50,00,000	15,00,000	2,00,00,000

Time and Date of Auction: Thursday, 09.05.2024 from 11:00 AM to 02:30 PM  
 Last Date for Submission of EOI: Friday, 24.05.2024 before 05:00 PM  
 Physical Inspection Date and Time: Friday, 10.05.2024 to Friday, 31.05.2024 - 11:00 AM to 05:00 PM  
 Last Date for Submission of EMD: Monday, 03.06.2024 before 05:00 PM

**TERMS AND CONDITIONS OF THE AUCTION ARE AS FOLLOWS:**  
 1. Auction will be conducted on AS IS WHERE IS BASIS. "WHATEVER THERE IS" and "NO NO RESERVE PRICE" through approved provider M/s. eProcurement Technologies Limited Auction System.  
 2. Interested Applicants may refer to the Complete Auction Process document containing details of the terms, terms & conditions, Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of E-Auction sale available on website <https://www.bseindia.com>. Contact Mr. Praveen Kumar (Email: 97277865 - 978631854505) or 9784818183. E-mail: praveen.kumar@etp.com or praveen.kumar@etp.com  
 3. The successful bidder has the right to cancel or extend or modify, etc. any terms and conditions of E-Auction as time. He has right to reject any of the bids will not going any refund.  
 4. The successful bidder has the right to reject any of the bids will not going any refund. Please submission deadline is 02:30 PM IST on 03.06.2024 & E-Auction will be conducted from 11:00 AM IST 02:30 PM IST on 03.06.2024.

Mr. Amit C. Poddar  
 Autocop (India) Private Limited  
 (BBI) (P) 021  
 Communication Address: 3<sup>rd</sup> Floor, Meera Apartments,  
 Above Bawa Restaurant, Opp. Yashwantrao Chavan  
 E-mail: id\_crp.auction@gmail.com

Date: 10.05.2024  
 Place: Nashik

**Abbott India Limited**  
 CIN: L24999MH1994PL007330  
 Regd. Office: 3, Corporate Park, Sion-Trombay Road, Mumbai - 400 071  
 Tel No: 022-5046 1000/7000 Email id: [investorrelations.india@abbott.com](mailto:investorrelations.india@abbott.com)  
 Website: [www.abbott.com](http://www.abbott.com)

**Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024**  
 (₹ in Crores except earnings per share)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		March 31, 2024	March 31, 2023	March 31, 2024	March 31, 2023
		Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	1,519.78	1,392.72	6,097.18	5,502.88
2	Net Profit for the period before tax (before Exceptional and/or Extraordinary items)	389.68	308.41	1,617.75	1,273.82
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	389.68	308.41	1,617.75	1,273.82
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	287.06	231.42	1,201.22	949.41
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	284.36	233.26	1,201.24	953.03
6	Equity Share Capital	21.25	21.25	21.25	21.25
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year	-	-	3,677.64	3,167.29
8	Earnings Per Share ₹ (Face value of ₹ 10/- each) (not annualised except for the year ended March)	135.09	108.90	565.28	446.78
	Basic:	135.09	108.90	565.28	446.78
	Diluted:	135.09	108.90	565.28	446.78

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange website at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the Company's website at [www.abbott.com](http://www.abbott.com).

For and on behalf of the Board of Directors of  
**Abbott India Limited**  
 SWATI DALAL  
 Managing Director  
 DIN : 01513751

Place: Srinagar  
 Date: May 9, 2024

**ASI INDUSTRIES LIMITED**  
 CIN: L14101MH1945PL2526122  
 Regd. Office: Marathon Innova, A-Wing, 7<sup>th</sup> Floor, Off. Ganpatrao Kadam Marg, Lower Panel, Mumbai-400013 Tel: 022-40986100, Fax: 022-40986199, Website: [www.asigroup.co.in](http://www.asigroup.co.in), Email: [investors@asigroup.co.in](mailto:investors@asigroup.co.in)

**EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>st</sup> MARCH, 2024**  
 (Rs in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
1	Income from operations (net)	4552.20	4290.81	14,469.23	13,760.55
2	Profit/(Loss) before tax	1665.12	1221.37	3484.66	2475.63
3	Profit/(Loss) after tax	1246.62	1040.04	2511.06	1727.51
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit of the period (after tax) and other comprehensive income (after tax))	462.56	1014.13	1689.74	1693.17
5	Paid-up equity share capital of Re. 1/- each	900.75	900.75	900.75	900.75
6	Other Equity (Including Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	-	-	22954.87	21249.63
7	Earnings Per Share of Re. 1/- each (not annualised)				
	(a) Basic	1.38	1.15	2.79	1.92
	(b) Diluted	1.38	1.15	2.79	1.92

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the 2014, General Circular No. 14/2020 dated April 09, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020 read with other relevant circulars, including General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Secretarial Standards on General Meetings issued by the Company Secretaries of India and subject to other applicable Laws, Regulations, and Regulations, if any, (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), the approval of Members of IIFL Finance Limited is being sought by means of postal ballot by way of remote e-voting process ("remote e-voting") for Special Business and whose name appear in the Register of Members / List of Beneficial Owners of the Company provided by the Depositories as on Friday, May 03, 2024 (i.e. the "Cut-off Date").  
 2. The Board of Directors has recommended a dividend of Rs 0.35 (35%) per equity share of Re. 1/- each for the F.Y. 2023-24 subject to approval of members at the ensuing Annual General Meeting of the Company.

By order of the Board  
 Deepak Jata  
 Chairman & Managing Director  
 (DIN: 01068689)

Place: Mumbai  
 Date: 09<sup>th</sup> May, 2024

**APOLLO SINDOORI HOTELS LIMITED**  
 CIN: L72200TN1998PL0811360  
 Regd. Office: No. 435, Hussain Mansion, Greens Road, Thousand Lights, Chennai - 600006. Ph: 044-49045000  
 Website: [www.apollotourism.com](http://www.apollotourism.com), E-mail: [info@apollotourism.com](mailto:info@apollotourism.com)

**NOTICE FOR TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND**

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 and Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules"), equity shares of those members who have not encashed or claimed dividend for 7 (seven) consecutive years or more are liable to be transferred to the Investor Education and Protection Fund ("IEPF").

In compliance with the said Rules, the Company has sent individual notices to all the concerned members at their address registered with the Company, intima providing the details of their unclaimed/dividend for 7 consecutive years and giving them an opportunity to claim the said unclaimed/dividend latest by **16<sup>th</sup> August, 2024** to avoid transfer of their shares to the Demat account of IEPF Authority.

A statement containing details of the names of the shareholders and their Folio No/DIP-ID-Client ID/Share Transfer Agent (RTA) will be transferred to the Demat account of IEPF Authority available on our website [www.apollotourism.com](http://www.apollotourism.com) for information and necessary action by the shareholder.

All concerned shareholders are requested to make an application to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) with the request for claiming unclaimed dividend for the FY 2016-17 and onwards to enable processing of claim before the due date.

In case no valid claim in respect of such equity shares is received from the shareholder by 16<sup>th</sup> August, 2024, the said equity shares shall be transferred to the Demat account of IEPF Authority as per the procedure stipulated in the IEPF Rules. In this connection please note that:

- In case you hold shares in physical form: Duplicate share certificates will be issued and subsequently will be transferred to Demat account of IEPF Authority without any further notice. Accordingly, the original share certificate(s), which are registered in your name will stand automatically cancelled and be deemed to be bad delivery.
- In case you hold shares in electronic form: The shares will be directly transferred to Demat account of IEPF Authority with the help of Depository Participants without any further notice. Please note that no claim shall be against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF Authority. Upon transfer to the demat account of IEPF authority, the shareholders can claim the equity shares along with the dividend by making an online application in E-Form IEPF-5 for which the details are available on [www.iepf.gov.in](http://www.iepf.gov.in)

In case of any queries/clarifications, the concerned shareholder may contact the Company's RTA at M/s. Cameo Corporate Services Limited "Subramanian Building" 5<sup>th</sup> Floor, No. 1, Club House Road, Chennai - 600002. Phone No. 044-28460390 to 395 E-mail: [investor@cameoindia.com](mailto:investor@cameoindia.com)

By order of the Board  
 For Apollo Sindoori Hotels Ltd.  
 D V Swathi  
 Company Secretary  
 Place: Chennai  
 Date: 10.05.2024

**Alembic**  
 Touching Lives over 100 Years

**ALEMBIC PHARMACEUTICALS LIMITED**  
 CIN: L24230G2019PL0291123  
 Regd. Office: Alembic Road, Vadodra - 390 003  
 Tel: 0265-6627300  
 Email: [apl.investors@alembic.co.in](mailto:apl.investors@alembic.co.in)  
 Website: [www.alembicpharmaceuticals.com](http://www.alembicpharmaceuticals.com)

**Extract of consolidated audited financial results for the quarter and financial year ended 31<sup>st</sup> March, 2024**  
 (₹ in Crores except per share data)

Particulars	Quarter Ended		Year Ended
	31.03.2024	31.03.2023	31.03.2023
	Audited	Audited	Audited
Total Income from Operations	1,516.98	1,406.45	5,682.62
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	182.85	116.17	354.59
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	182.85	116.17	354.59
Net Profit for the period after tax attributable to shareholders of the company (after Exceptional and/or Extraordinary Items)	178.21	152.60	341.99
Total Comprehensive Income for the period	186.70	151.42	355.36
Equity Share Capital	39.31	39.31	39.31
Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each) Basic & Diluted	9.07	7.76	17.40

Note: 1. Standalone details

	Quarter Ended		Year Ended
	31.03.2024	31.03.2023	31.03.2023
	Audited	Audited	Audited
Income from Operations	1,474.55	1,307.12	5,149.00
Profit Before Tax	216.16	84.01	345.92
Profit After Tax	201.87	130.54	346.73

2. The above is an extract of the detailed format of the audited financial results filed with the Stock Exchanges. The detailed Financial Results are available on the Company's website at [www.alembicpharmaceuticals.com](http://www.alembicpharmaceuticals.com) and the Stock Exchanges website at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)

For Alembic Pharmaceuticals Limited  
 Chinyani Amin  
 Chairman and CEO

Place: Vadodra  
 Date: 9<sup>th</sup> May, 2024

**IIFL FINANCE**  
 IIFL FINANCE LIMITED  
 CIN: L67100MH1995PL093797  
 Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Waghe Estate, Thane - 400 604 - Tel: (91-22) 4103 5000 - Fax: (91-22) 2580 6654  
 E-mail: [shareholders@iifl.com](mailto:shareholders@iifl.com) Website: [www.iifl.com](http://www.iifl.com)

**NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that pursuant to Section 110 read with Section 108 and all other applicable provisions of the Companies Act, 2013, read with the Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, General Circular No. 14/2020 dated April 09, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020 read with other relevant circulars, including General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Secretarial Standards on General Meetings issued by the Company Secretaries of India and subject to other applicable Laws, Regulations, and Regulations, if any, (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), the approval of Members of IIFL Finance Limited is being sought by means of postal ballot by way of remote e-voting process ("remote e-voting") for Special Business and whose name appear in the Register of Members / List of Beneficial Owners of the Company provided by the Depositories as on Friday, May 03, 2024 (i.e. the "Cut-off Date").

The Company has completed dispatch of Notice through e-mail on Thursday, May 09, 2024, to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent ("RTA") of the Company or depository(ies) / depository participant(s) and whose name appear in the Register of Members / List of Beneficial Owners of the Company provided by the Depositories as on Friday, May 03, 2024 (i.e. the "Cut-off Date").

A person who is not a Member as on the Cut-off Date for reckoning voting results, should treat this Notice for information purposes only and should not disseminate copies of the Notice along with postal ballot forms and pre-paid business reply envelopes are not sent to Members. The communication of the assent or dissent of the Members would only take place through the remote e-voting.

The remote e-voting facility will be available during the following period:  
**Commencement of remote e-voting:** From 9.00 a.m. (IST) on Sunday, May 12, 2024  
**End of remote e-voting:** Till 5.00 p.m. (IST) on Monday, June 10, 2024

The remote e-voting module shall be disabled by Link Intime India Private Limited ("Link Intime") for voting thereafter and the voting shall not be allowed beyond the aforesaid date and time. Once the vote on a Resolutions is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.

The Company has engaged the services of Link Intime India as the agency to provide remote e-voting facility. The documents referred to in Notice are available for inspection and Members seeking inspection can send an email to [shareholders@iifl.com](mailto:shareholders@iifl.com).

The Notice along with instruction for remote e-voting is available on the website of the Company i.e. [www.iifl.com](http://www.iifl.com), websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India, India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com), respectively and also on the website of Link Intime (agency for providing the remote e-voting facility during Postal Ballot) i.e. <https://instavote.linkintime.co.in>. Members are requested to intimate changes, if any, pertaining to their name, postal address, email address, telephone/mobile numbers, Permanent Account Number (PAN), mandates, nominations, power of attorney, bank details such as, name of the bank and branch details, bank account number, MICR code, IFSC code, etc.

**For shares held in electronic form:** to their Depository Participants (DPs)

**For shares held in physical form:** to the Company/RTA with details such as Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of card), Aadhaar (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to [shareholders@iifl.com](mailto:shareholders@iifl.com) or to raise an email query at [https://iiflweb.linkintime.co.in/mlpwebhelpdesk/Service\\_Request.html](https://iiflweb.linkintime.co.in/mlpwebhelpdesk/Service_Request.html)

The Board of Directors of the Company has appointed CS Nilesh Shah or failing him CS Mahesh Dardi or failing him CS Heetal Shah of M/s. Nilesh Shah and Associates, a Practising Company Secretary firm, Mumbai as Scrutinizer, to scrutinize the remote e-voting process in a fair & transparent manner.

The results of the postal ballot/remote e-voting shall be declared either by the Chairperson and/or Managing Directors of the Company or any person authorized by them on or before Wednesday, June 12, 2024, and the same along with the Scrutinizer's Report, will be placed on the website of the Company i.e. [www.iifl.com](http://www.iifl.com) and on the website of the RTA i.e. <https://instavote.linkintime.co.in>. The results shall simultaneously be communicated to the Stock Exchanges.

In the case of queries/grievances relating to remote e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at <https://instavote.linkintime.co.in> under Help section or send an email to [enquiries@linkintime.co.in](mailto:enquiries@linkintime.co.in) or contact on 022 - 4916 6000 or contact Mr. Jayprakash VP Sr. Team Leader - Link Intime, address: C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, or to raise an email query at [https://iiflweb.linkintime.co.in/mlpwebhelpdesk/Service\\_Request.html](https://iiflweb.linkintime.co.in/mlpwebhelpdesk/Service_Request.html). Tel: (09) 168 116767.

For IIFL Finance Limited  
 SD/-  
 Manoj Agari  
 Company Secretary & Compliance Officer  
 ACS: 31107

Place: Mumbai  
 Date: May 09, 2024

**DBL INFRA ASSETS PRIVATE LIMITED**  
 Registered Office: E-5/90, Aera Colony , Bhopal, 462016  
 CIN No: U74110MP2010PT0023673

**Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31 March 2024**  
 [Regulation 52 (8) read with Regulation 52 (4) of the (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015]  
 (Amount in INR / Lacs, except Per Share Data & Ratio)

S. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		For Quarter ended / As at 31 Mar 2024		For Quarter ended / As at 31 Mar 2023		For Year ended / As at 31 Mar 2024		For Quarter ended / As at 31 Mar 2024		For Quarter ended / As at 31 Mar 2023		For Year ended / As at 31 Mar 2023	
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1.	Total Income from Operations (Net)	1,443.64	220.49	8,323.14	1,163.26	1,443.64	220.49	8,323.14	1,163.26	1,443.64	220.49	8,323.14	
2.	Net Profit / (Loss) For the Period (Before Tax, Exceptional And / Or Extraordinary Items #)	(1,457.43)	(2,442.21)	(7,461.09)	(9,648.48)	(1,457.43)	(2,442.21)	(7,461.09)	(9,648.48)	(1,457.43)	(2,442.21)	(7,461.09)	
3.	Net Profit / (Loss) For the Period Before Tax (After Exceptional And / Or Extraordinary Items #)	(1,457.43)	737.00	(4,866.20)	(6,060.00)	2,995.06	8,387.12	1,050.84	1,391.87				
4.	Net Profit / (Loss) For the Period After Tax (After Exceptional And / Or Extraordinary Items #)	(1,654.40)	738.89	(5,151.99)	(6,059.48)	2,498.10	8,298.27	765.06	1,303.06				
5.	Total Comprehensive Income For the Period (Comprising Profit / (Loss) For the Period (After Tax) And Other Comprehensive Income (After Tax))	(1,072.67)	3,209.36	(3,625.46)	(3,589.09)	(97.14)	11,393.00	(1,424.47)	(1,956.79)				
6.	Paid Up Equity Share Capital	200.00	200.00	200.00	200.00	200.00	200.00	200.00	200.00	200.00	200.00	200.00	
7.	Reserves (Excluding Revaluation Reserve)	N/A	N/A	(12,815.01)	(9,189.58)	N/A	N/A	(19,014.27)	(20,774.32)				
8.	Reserves Premium Account	N/A	N/A	-	-	-	-	-	-	-	-	-	
9.	Net Worth	N/A	N/A	(12,815.01)	(9,989.58)	N/A	N/A	(18,915.47)	(20,774.32)				
10.	Paid Up Debt Capital / Outstanding Debt	N/A	N/A	70,077.00	N/A	N/A	N/A	70,077.00	N/A	N/A	N/A	70,077.00	
11.	Outstanding Redeemable Preference Shares	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	
12.	Debt Equity Ratio	N/A	N/A	(5.36)	(7.80)	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	(3.41)	
13.	Earnings Per Share (of Rs. 10/- Each)												
	1. Basic:	(82.72)	36.05	(257.60)	(302.97)	(33.94)	446.13	(147.55)	(221.36)				
	2. Diluted:	(82.72)	36.05	(257.60)	(302.97)	(33.94)	446.13	(147.55)	(221.36)				
14.	Capital Redemption Reserve	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	
15.	Debit Redemption Reserve	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	
16.	Debt Service Coverage Ratio	-	-	0.05	-	-	-	-	-	-	-	0.05	
17.	Interest Service Coverage Ratio	-	-	0.30									

